



“पॅट”ची अनुभवसिध्द प्रभावी आयुर्वेदिक औषधे



मस्फ्रोज टॅब्लेट्स

आमवात,
सांधेदुखी
कंबर-पाठदुखी
सर्व प्रकारच्या
वातविकारांमध्ये
उपयोगी



आपोगॅब टॅब्लेट्स: - आमांश,पोटांत गॅसेस व बध्दकोष्ठ.

कॅल्सिपॅट - एफ टॅब्लेट्स: - रक्तातील लोहतत्व वाढविते व हाडाना बळकटी देते.

फ्लूमल टॅब्लेट्स: - मलेरिया व फ्लू च्या तापामध्ये उपयोगी.

हेमोपॅट टॅब्लेट्स: - रक्त शुध्द करते व रक्तातील लोहाचे प्रमाण वाढविते.

लॅक्सोपॅट (स्ट्रॉग) टॅब्लेट्स: - जुनाट व तीव्र बध्दकोष्ठामध्ये अत्यंत प्रभावी.

मधुपॅट (रेग्युलर) टॅब्लेट्स: - सौम्य मधुमेहामध्ये (प्रमेह) उपयोगी.

मेदोपॅट टॅब्लेट्स: - मेदोरोग व स्थौल्यामध्ये उपयोगी.

मायोपॅट टॅब्लेट्स: - हृदयविकारामध्ये उपयोगी.

मस्फ्रोज टॅब्लेट्स: - आमवात,सांधेदुखी यांवर उपयोगी .

नर्होपॅट टॅब्लेट्स: - बुध्दिमत्ता,स्मरणशक्ती व मानसिक सहनशक्ति यांचा दर्जा राखण्यासाठी.

सेप्टीपॅट-२५० टॅब्लेट्स: - प्राथमिक जंतु संसर्गामध्ये उपयोगी.

सितोपॅट- एस् टॅब्लेट्स: - तीव्र व जुनाट खोकल्यासाठी,ब्रॉकायटीस मध्ये उपयोगी.

लॅक्टोपॅट टॅब्लेट्स: - बाळंतपणामध्ये स्तन्यवर्धक व दुग्धवर्धक

पायरोपॅट टॅब्लेट्स: - अंगातील कडकी,बारीक ताप व शरिरांत मुरलेला ताप यांवर उपयोगी

पॅट कफ टॅब्लेट्स: - सर्दी, घशाची खवखव,खोकल्याची उबळ - ढास यामध्ये उपयोगी,
गायक,वक्ते,शिक्षक व फिरते विक्रेते यांना उपयोगी.

युरोपॅट टॅब्लेट्स: - मूत्रदाह,मूतखडा (मूत्राश्मरी) यामध्ये उपयोगी.

इ.स. १९७९ पासून आयुर्वेदाच्या सेवेत!



पॅट फार्मास्युटिकल्स प्रा.लि.

यशोमंगल, जुन्या पोस्टाजवळ, डॉ.पटवर्धन रोड,

पनवेल (जि.संजयगड)४१०२०६.

ग्राहक संपर्क क्रमांक:- ०२२ - २७४५६०३९

E mail : patpharmapvttd@gmail.com

Website : www.patpharma.in

निरंतर निरामय आरोग्याचा महामंत्र :-

संतुलन व संवर्धन करा

रोगप्रतिकारशक्ती, सौंदर्य, बुध्दी, मनसंतुलन व शक्ती ।

“पॅट”ची औषधे देतील निरंतर निरामय आरोग्याची प्राप्ती ।।

मस्फ्रोझ टॅब्लेट्स

- **घटकद्रव्ये:** शुद्ध गुग्गुळ, लोहभस्म, कज्जली, पंचलवण, हिरडा, बेहडा, आवळा, पाठा, हिंग, सुंठ, मिरे, पिंपळी, रास्ना, गुळवेल, पुनर्नवा, गोखरू, एरंडमूळ, निशोत्तर.

| अ.क्र. | घटकाचे नांव | रस | वीर्य | विपाक | गुण प्रभाव |
|--------|---------------|---------------------------------|-------|-------|--|
| १ | शुद्ध गुग्गुळ | तिक्त, कटु | उष्ण | कटु | लघु, रूक्ष, सूक्ष्म विषद |
| २ | अध्रक भस्म | - | - | - | - |
| ३ | लोह भस्म | - | - | - | - |
| ४ | रसपर्वटी | - | - | - | - |
| ५ | रास्ना | तिक्त | उष्ण | कटु | गुरु |
| ६ | गुडचि | तिक्त, कषाय | उष्ण | मधुर | गुरु, स्निग्ध |
| ७ | पुनर्नवा | मधुर, तिक्त, कषाय | उष्ण | कटु | लघु, रूक्ष |
| ८ | गोक्षुर | मधुर | शीत | मधुर | गुरु, स्निग्ध |
| ९ | एरंडमूळ | मधुर, कटु, कषाय | उष्ण | मधुर | स्निग्ध, तीक्ष्ण, सूक्ष्म |
| १० | हारडे | पंचरस, कषाय प्रधान, लवण वारिज्य | उष्ण | मधुर | त्रिदोष हर, रसायन, चक्षुष्य, अनुलोमन, लेखन |
| ११ | बेहडा | कषाय | उष्ण | मधुर | रूक्ष, लघु |
| १२ | आवळा | पंचरस, आम्ल प्रधान, लवण वारिज्य | शीत | मधुर | त्रिदोष हर, वायुस्थायन, रसायन, चक्षुष्य, वृष्य |
| १३ | पाठा | तिक्त | उष्ण | कटु | लघु, तीक्ष्ण |
| १४ | चवक्षार | - | - | - | - |
| १५ | हिंग | कटु | उष्ण | कटु | लघु, स्निग्ध, तीक्ष्ण |
| १६ | सुंठ | कटु | उष्ण | मधुर | लघु, स्निग्ध |
| १७ | मिरी | कटु | उष्ण | कटु | लघु, तीक्ष्ण |
| १८ | पिंपळी | कटु | उष्ण | मधुर | लघु, स्निग्ध, तीक्ष्ण |

- **रोगाची सामाजिक स्थिती:** सांधेदुखी, पायाच्या पोटच्या दुखणे, खांदे दुखणे, स्नायूंत पेटके येणे (क्रॅम्प), कंबरदुखी, पाटदुखी अशा तक्रारी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवल्या आहेत. पूर्वी संधीवात, आमवात आदी रोग साठीच्या वयाचे गणले जायचे, मात्र आजकाल चाळीशीमधेच सांधे दुखायला सुरुवात झालेली बघायला मिळते. वाढलेला प्रवास, खुर्चीवर बसण्याच्या चुकीच्या पद्धती, अती कठोर अथवा अती नरम गादीवर झोपणे, जड वस्तू उचलणे, वर्षानुवर्षे रेल्वे किंवा बसने प्रवास उभ्याने - लटकून करणे, सततच्या खेळाने वा व्यायामाने मांसपेशी ताणल्या जाणे इत्यादी अनेक कारणे आहेत. वाढत्या वयानुसार सांध्यांमधील वंगण कमी होत जाऊन सांधेदुखी सुरु होते आणि हालचाली करणे देखील कठीण होते. अती व्यायामानेही शरीरात वात वाढून अंगदुखी सुरु होते व उपाय होण्याऐवजी अपाय होतो. चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यावरही मांसपेशींवर ताण येऊन दुखणे सुरु होते. आयुर्वेदानुसार हा वायुचा म्हणजेच वाताचा त्रास आहे. पण पोटात होणारे गॅसेस आणि संधीवात यांचा एकमेकांशी सरळ संबंध नाही. पोटात गॅसेस होत नसतील तर वाताचा त्रास होणार नाही असे मुळीच नाही. शरीरात वात वाढवणारे पदार्थ वारंवार सेवन केले तर गुडघेदुखी, कंबरदुखी, पाटदुखी असे त्रास होणारच. हे सगळे त्रास म्हणजे आयुर्वेदात वर्णन केलेला संधीवातच होय. हल्ली बहुतांशी आढळणाऱ्या आव आणि आमांशामुळे पुढे आमवाताचा त्रास होणे संभवते. हा वात वाढण्याची अनेक कारणे आहेत. रूक्ष व थंड पदार्थ अती प्रमाणात खाणे, तिखट व कडू पदार्थ वारंवार सेवन करणे यामुळे वाताचे संतुलन बिघडते. याउलट कमी खाणे अथवा अजिबातच काहीही न खाता कडक उपवास करणे ही सुद्धा वातवादीची कारणे आहेत. बाळंतपणानंतर योग्य काळजी न घेतल्यास, ऑपरेशन नंतर अथवा अपघात झाल्यानंतरही वाताचे दुखणे सुरु होऊ शकते. आजकाल सर्व घरांत असणाऱ्या गार फरशीवर (टाईल्सवर) अनवाणी पायांनी वावरण्यानेही शरीरात वाताचे असंतुलन होते व

टाच दुखणे, गुडघे दुखणे अशा तक्रारी वाढीस लागतात. म्हातारपणात तर हमखास गुडघेदुखीचा त्रास जाणवतोच. वजन अधिक असेल तर आयुष्यभर गुडघ्यांवर अतिरिक्त भार पडून लवकर गुडघेदुखी सुरु होते.

- **रोगाची माहिती:** आयुर्वेदात वर्णन केलेल्या वातदोषाचे असंतुलन होऊन तो सांध्याच्या (जॉईंट्स) ठिकाणी गेल्यास संधीवाताचा त्रास सुरु होते व त्यात आमांश असल्यास आमवाताचा त्रास होतो. ज्याप्रमाणे गाडीच्या चाकात वंगण कमी पडल्यास त्याचा कुरकूर आवाज होतो त्याचप्रमाणे शरीरातील सांध्यांमधे वातदोष गेल्यास तेथे कुरकुरी सुरु होतात व हालचाल करणे कठीण

होते. वातदोष प्रमाणापेक्षा अधिक वाढल्यास शरीर अकडल्यासारखे वाटते, मांसपेशी दुखायला लागतात, खूप प्रमाणात तहान लागते, सांध्यांमधून कटकट असा आवाज येतो, शौचास कडक व्हायला लागते, शरीरात टोचल्यासारख्या वेदना होतात. विशेषतः हिवाळ्यात, थंड वातावरणात अशी लक्षणे अधिक प्रामुख्याने दिसून येतात. याशिवाय कान दुखणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, डोकेदुखी, बेचैनी, उच्च रक्तदाब, थकवा लवकर येणे, वजन कमी होणे व मैथुनशक्ती कमी होणे अशी लक्षणे सुद्धा दिसून येऊ शकतात.

मस्फ्रोझ टॅब्लेटचे कार्य:

- मस्फ्रोझ टॅब्लेट मध्ये असणारी घटकद्रव्ये शरीरात वाताचे योग्य संतुलन करतात. त्यातील शुद्ध गुग्गुळ त्याच्या वेदनानाशक गुणांमुळे सांधे, स्नायूंचे दुखणे कमी करते. त्याचप्रमाणे रास्ना, पुनर्नवा, गोखरू आदी द्रव्ये मांसपेशींमधील पेटके येणे (क्रॅम्प) या तक्रारीवर अत्यंत प्रभावी ठरतात. पंचलवण, त्रिफळा, त्रिकटू आदी द्रव्ये आमाचे पाचन करून आमवातावर जय मिळवतात. दुखणे कमी झाल्यावर लोहभस्म, कज्जली आदी द्रव्ये सांध्यांना बल देतात.

मस्फ्रोझ टॅब्लेट चा डोस व कोर्स:

- १ ते २ गोळ्या जेवणांतर कोमट पाण्यासह ३ ते ६ महिने घेणे.

गारजेनुसार वैद्यकीय सल्ला घेणे.

आहार विहार व पथ्य:

- आहारात चणे, फुटाणे, बेसन, दही, आंबट ताक, टोमॅटो, वांगे आदिंचा समावेश टाळावा. दूध,

तूप

व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन अधिकाधिक असावे. रात्री जागरण करणे, कोरड्या हवेत फिरणे, अधिक वाहन प्रवास टाळावा. पंखा, ए.सी, कूलर आदीची गार हवा सरळ अंगावर घेणे टाळावे. सतत बैठे काम असेल तर बराच वेळ बसून न राहत थोड्या थोड्या वेळाने उठून चालावे व सांधे मोकळे झाल्यावर परत बसून काम करावे. जेवण्याच्या वेळा नियमित ठेवाव्यात व जेवण थंड झालेले न खाता गरम असताना सेवन करावे. शिळे अन्न टाळावे. गार झालेले व शिळे अन्न पचायला जड तर असतेच पण शरीरात वातही

पॅकिंग व उपलब्धी:

